

:: प्रेस नोट ::

रात्रौ घरफोडी चोरी करणारी गुन्हेगारांची टोळी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

दिनांक 27/01/20 ते दिनांक 03/02/20 या कालावधीत सापुचेतळे, वाडी लिंबू ता.लांजा या ठिकाणी अज्ञात चोरट्यानी घरफोडी करून 3,82,000/- रुपये किमंतीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता.

सदरचा गुन्हा उघडकीस येणेकरिता मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री.शिरीष सासने यांनी एक पथक तयार करून त्यांना तपासाबाबत योग्य सुचना दिलेल्या होत्या.

सदर पथकाकडून अज्ञात आरोपीत यांचा शोध सुरु असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचे चोरटे हे कोल्हापूर येथील अट्टल गुन्हेगारे असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीत यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आलेले होते. सदर पथकाने शिरोली एमआयडीसी कोल्हापूर या भागामध्ये आरोपीत यांचा शोध घेवून 1) सागर जयवंत कदम रा. तळसुंदे, कोल्हापूर 2) नवनाथ काशिनाथ नाईक रा. पटाण कोडोली कोल्हापूर 3) आकाश मुंकूद शिंदे रा. इचलकरंजी कोल्हापूर यांना अटक केलेली आहे. आरोपीत यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल व अन्य असा एकूण 52,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून पुढील तपास सुरु आहे.

वर नमुद आरोपीत हे अट्टल गुन्हेगार असून त्यापैकी सागर कदम याचेवर राज्यामध्ये चोरी/घरफोडीचे एकूण 24 गुन्हे दाखल असून नवनाथ नाईक याचेवर मोटार सायकल चोरीचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. आरोपीत यांना पुढील कार्यवाहीसाठी लांजा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक श्री.विकास चव्हाण, पोहवा- संजय कांबळे, संदिप कोळंबेकर, शांताराम झोरे, पोलीस नाईक नितीन डोमणे, विजय आंबेकर, सागर साळवी, दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.